

Date: 18-05-2022

### HFFCIL/BSE/NSE/EQ/25/2022-23

To,
BSE Limited,
Department of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001.
Scrip Code- 543259

The National Stock Exchange of India Limited,
The Listing Department,
Bandra Kurla Complex,
Mumbai- 400 051.
Scrip Symbol- HOMEFIRST

# <u>Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")</u>

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI Listing Regulations, we enclose copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi), regarding e-voting information for 13<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Friday, June 10, 2022 at 2:00 P.M. I.S.T, in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and the Secretarial Standards of General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India.

The above information is also available on the website of the Company www.homefirstindia.com

This is for your information and record.

Thanking You,

For Home First Finance Company India Limited

Shreyans Bachhawat Company Secretary and Compliance Officer ACS NO: 26700

Form No INC-26 TANISHA VENTURE PRIVATE LIMITED CIN:U52100MH2009PTC195649 [Pursuant to Rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government Western Region, Mumbai the matter of sub-section (4) of Section 13 of

Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5)

of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, n the matter of M/s.TANISHA VENTURE PRIVATE JMITED, ("the Company") having its Registered Office at A-2 Wing, 205 Kailash Complex, L B S Marg, Bhandup West Mumbai- 400078, Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of

alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extraordinary General Meeting held on 25th April, 2022 to enable the Company to change its Registered office from the State of Maharashtra" to the "State of West Bengal" any person whose interest is likely to be affected by

the proposed change of the registered office of the Company may deliver either on MCA-21 portal www.mca.gov.in) by filing investor compliant form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director 100, Everest, Marine Drive, 5° Floor, Mumbai- 400002 within Fourteen Days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:-For and on behalf of

Bishnu Kumar Sharma Registered Office: A-2 Wing, 205 Kailash Complex, L B S Marg, Bhandup DIN:03604564 West Mumbai- 400078,

TANISHA VENTURE PRIVATE LIMITED

Date: 17.05.2022 Place: Mumbai

Maharashtra

# **GRP Limited**

(CIN: L25191GJ1974PLC002555)

Registered Office: Plot No.8, GIDC Estate, Ankleshwar - 393 002 Dist. Bharuch, Gujarat Tel no.: 022 67082600 / 2500, Fax: 022 67082599, e-mail id: investor.relations@grpweb.com, website: www.grpweb.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2022

|     |  |               | Standalone | . 1        | Consolidated  |            |            |  |
|-----|--|---------------|------------|------------|---------------|------------|------------|--|
| Sr  | Particulars  | Quarter ended |            | Year ended | Quarter ended |            | Year ended |  |
| No. |  | 31-03-2022    | 31-03-2021 | 31-03-2022 | 31-03-2022    | 31-03-2021 | 31-03-2022 |  |
|     | 1  | Audited       | Audited    | Audited    | Audited       | Audited    | Audited    |  |
| 1   | Total Income from Operation (Net)  | 11,145.27     | 8,822.01   | 38,812.80  | 11,122.81     | 8,833.40   | 38,842.37  |  |
| 2   | Net Profit / (Loss) for the period (before Tax,<br>Exceptional and/or Extraordinary items)   | 408.05        | 466.76     | 744.93     | 408.80        | 466.78     | 744.08     |  |
| 3   | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | 408.05        | 466.76     | 744.93     | 408.80        | 466.78     | 744.08     |  |
| 4   | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | 231.58        | 471.49     | 578.49     | 231.94        | 470.87     | 576.05     |  |
| 5   | Total Comprehensive Income for the period<br>[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)<br>and Other Comprehensive Income (after tax)] | 190.58        | 715.31     | 498.08     | 192.43        | 715.33     | 497.52     |  |
| 6   | Equity Share Capital   | 133.33        | 133.33     | 133.33     | 133.33        | 133.33     | 133.33     |  |
| 7   | Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  | -             | -          | 13,890.26  | -             | - 0        | 13,488.95  |  |
| 8   | Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (*Not Annualised)   |               |            |            |               |            |            |  |
|     | 1. Basic : (in ₹)  | 17.37 *       | 35.36 *    | 43.39      | 17.40 *       | 35.32 *    | 43.20      |  |
|     | 2. Diluted : (in ₹)  | 17.37 *       | 35.36 *    | 43.39      | 17.40 *       | 35.32 *    | 43.20      |  |

- The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com & www.bseindia.com) and on the Company's website (www.grpweb.com).
- 2 The above results have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 16th May, 2022.
- 3 Figures for the previous period are regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.

**FOR GRP LIMITED** HARSH R. GANDHI JOINT MANAGING DIRECTOR



# Home First Finance Company India Limited

(CIN: L65990MH2010PLC240703) Regd. Office: 511, Acme Plaza, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059.

Phone Nos.: +91 22 6694 0386 Email Id: corporate@homefirstindia.com. Website: www.homefirstindia.com

NOTICE OF 13th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting ('AGM') of the members of Home First Finance Company India Limited ('the Company') will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Friday, June 10, 2022 at 2:00 p.m. IST, to transact the business as set out in Notice of the AGM. The Company has sent the Notice of AGM along with the Annual Report for FY22 on Tuesday, May 17, 2022, only through electronic mode to members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the Circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8,2020, April 13, 2020, May 5,2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular nos.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFO/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 12th May, 2020, January 15, 2021, and May 13, 2022 issued by the Securities Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars").

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), Secretarial Standards on General Meetings ('SS2') issued by the Institute of Company Secretaries of India, and the MCA and SEBI Circulars, the members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by National Securities Depository Limited (NSDL). The voting rights of shareholders shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, being June 3, 2022. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all the resolutions set out in the notice of the AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using remote e-voting facility or e-voting during the AGM. Detailed procedure for remote e-voting/ e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period begins on Monday, June 6, 2022 at 9.00 A.M. and ends on Thursday, June 9, 2022 at 5.00 P.M. The remote e-voting shall not be allowed beyond the aforementioned timed and the module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Members who cast their votes by remote e-voting on the resolutions prior to the AGM, may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes on such resolutions again during the AGM.

In case a person becomes a member of the Company after the notice is being sent, but on or before the cut-off date for e-voting i.e. June 3, 2022 may follow steps mentioned in Notice of the AGM to obtain login ID and password for casting his/her vote and for attending the AGM.

The Board of Directors have appointed Mr. Aashish K Bhatt (Membership No. 19639) Designated Partner of M/s. Bhatt & Associates Company Secretaries LLP as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to remote e-voting, please refer to the frequently asked questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of www.evoting.nsdl.com or send a request to Ms. Pallavi Mhatre- Manager - National Securities Depository Limited, 4th Floor, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at pallavid@nsdl.co.in or call at 1800 1020 990. Members may also write to the Company Secretary at the Company's e-mail address corporate@homefirstindia.com.

| Login type   | Helpdesk details  |  |  |  |
|--|---|--|--|--|
|  | Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting @nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 |  |  |  |
| 100 PP - (100 PP | Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at   |  |  |  |

The Notice of the AGM, Annual Report for FY22 and other relevant details are available on the Company's website at www.homefirstindia.com, website of the Stock Exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on

the NSDL website at www.evoting.nsdl.com.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting during the AGM.

By Order of the Board For Home First Finance Company India Limited

Shreyans Bachhawat

Company Secretary

Date: May 17, 2022 Place: Mumbai



Place : Mumbai

Date: 16th May, 2022

# SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA

(Established under the Small Industries Development Bank of India Act, 1989) Head Office: SIDBI Tower, 15, Ashok Marg, Lucknow-226 001

|     |   |            |               |            |            | (₹ crore   |  |
|-----|---|------------|---------------|------------|------------|------------|--|
|     | ACCES - CARRON V  | 1          | Quarter Ended |            | Year Ended |            |  |
|     | Particulars   | 31.03.2022 | 31.12.2021    | 31.03.2021 | 31.03.2022 | 31.03.2021 |  |
|     |   | [Audited]  | [Reviewed]    | [Audited]  | [Audited]  | [Audited]  |  |
| 1.  | Interest earned (a)+(b)+(c)+(d)   | 2,471      | 2,075         | 2,268      | 8,715      | 10,22      |  |
|     | (a) Interest/disc. on advances/ bills   | 2,087      | 1,864         | 1,967      | 7,475      | 9,055      |  |
|     | (b) Income on investments   | 124        | 99            | 110        | 461        | 680        |  |
|     | (c) Interest on balances with Reserve Bank of India and<br>other inter bank funds | 260        | 112           | 191        | 779        | 486        |  |
|     | (d) Others  |            |               |            | *          | - 59       |  |
| 2.  | Other Income  | 184        | 110           | 103        | 424        | 427        |  |
| 3.  | Total Income (1+2)  | 2,655      | 2,185         | 2,371      | 9,139      | 10,648     |  |
| 4.  | Interest Expended   | 1,547      | 1,311         | 1,488      | 5,702      | 6,543      |  |
| 5.  | Operating Expenses (i)+(ii)   | 203        | 148           | 121        | 600        | 560        |  |
|     | (i) Employees' cost   | 104        | 93            | 67         | 370        | 388        |  |
|     | (ii) Other operating expenses   | 99         | 55            | 54         | 230        | 172        |  |
| 6.  | Total Expenditure (4+5) excluding provisions<br>and contingencies                 | 1,750      | 1,459         | 1,609      | 6,302      | 7,10       |  |
| 7.  | Operating Profit before Provisions and Contingencies (3-6)                        | 905        | 726           | 762        | 2,837      | 3,545      |  |
| 8.  | Provisions (other than tax) and Contingencies [Net of write back]                 | 162        | 115           | 464        | 352        | 915        |  |
| 9.  | Exceptional Items   | -          | - 8           | -          | (97)       | 518        |  |
| 10. | Profit (+)/ Loss (-) from Ordinary Activities before tax (7-8+9)                  | 743        | 611           | 298        | 2,388      | 3,148      |  |
| 11. | Tax expense [Net of DTA/DTL]  | 166        | 175           | 65         | 430        | 750        |  |
| 12. | Net Profit(+)/ Loss(-) from Ordinary Activities after tax (10-11)                 | 577        | 436           | 233        | 1,958      | 2,398      |  |
| 13. | Extraordinary items (net of tax expense)  | 1970       | 75            | 7.0        |            | 135        |  |
| 14. | Net Profit (+)/ Loss (-) for the period (12-13)                                   | 577        | 436           | 233        | 1,958      | 2,398      |  |
| 15. | Paid-up equity share capital (Face Value ₹ 10 each)                               | 569        | 532           | 532        | 569        | 532        |  |
| 16. | Reserves excluding Revaluation Reserves   | 23,716     | 21,843        | 20,462     | 23,716     | 20,462     |  |
| 17. | Analytical Ratios   | 0184780111 | 101122222     |            |            |            |  |
|     | (i) Percentage of shares held by Government of India                              | 20.85%     | 15.40%        | 15.40%     | 20.85%     | 15.40%     |  |
|     | (ii) Capital Adequacy Ratio (Under Basel I)                                       | 24.28%     | 28.85%        | 27.49%     | 24.28%     | 27.49%     |  |
|     | (iii) Earnings Per Share (Basic and Diluted) (EPS)                                | 10.83      | 8.20          | 4.38       | 36.79      | 45.09      |  |
|     | (iv) NPA Ratios   |            | (500-000)     | -7-5-111   | 0.000      | .240       |  |
|     | a) Amount of Gross NPA  | 218        | 286           | 282        | 218        | 282        |  |
|     | b) Amount of Net NPA  | 132        | 186           | 185        | 132        | 185        |  |
|     | c) % of Gross NPA   | 0.11       | 0.17          | 0.18       | 0.11       | 0.18       |  |
|     | d) % of Net NPA   | 0.07       | 0.11          | 0.12       | 0.07       | 0.12       |  |
|     | (v) Return on Assets (after Tax) (annualised)                                     | 0.96%      | 1.03%         | 1.33%      | 0.96%      | 1.33%      |  |
|     | (vi) Net Worth  | 23,497     | 22,104        | 20,667     | 23,497     | 20,667     |  |
|     | (vii) Outstanding Redeemable Preference Shares                                    | 8.00       |               | ***        | ( es       | 100        |  |
|     | (viii) Capital Redemption Reserve   | 580        | 90            |            |            | 39         |  |
|     | (ix) Debenture Redemption Reserve   | 954        |               | 5.0        | 7/         | .88        |  |
|     | (x) Debt - Equity Ratio *   | 3.22       | 1.37          | 1.89       | 3.22       | 1.89       |  |
|     | (xi) Total Debts to Total Assets (%) *  | 30.61      | 14.96         | 20.33      | 30.61      | 20.33      |  |

# \*Debt denotes total Borrowings (excluding Deposits)

- 1) The Significant Accounting Policies followed in preparation of these financial results are consistent with those followed in preparation of the annual financial statements for the year ended March 31, 2021.
- The above results have been approved by the Board of Directors at their meeting held on May 17, 2022.
- 3) The figures of the last quarter in each of the financial years are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of the third quarter of the respective financial year.
- 4) The financial results for the year ended March 31, 2022 have been arrived at, after considering provisions for Non-performing assets, Standard Assets and Investment Depreciation on the basis of prudential norms issued by Reserve Bank of India. Income Tax, Deferred tax and other usual and necessary provisions including employee benefits made at year-end. During the year, the Bank has allotted 3,66,19,138 equity shares of ₹10/- each (at Book value ₹388.54) to Government of India (GoI) by converting Tier-I Bonds of
- the Bank aggregating ₹1,422.80 crore held by Gol into equity. Accordingly, the paid-up share capital of the Bank has increased to ₹568.54 crore. Exceptional item represents one time payment of Service Tax and GST along with interest aggregating ₹97 crore paid in Q2 of FY 2022 in respect of Guarantee Fee paid to Gol pertaining to previous years.
- The extent to which the COVID-19 pandemic will continue to impact the Bank's operations and asset quality will depend on ongoing as well as future developments.
- In view of the likely impact of COVID-19, Bank, as a prudent measure, as on March 31, 2022 holds additional standard assets provision of ₹150.11 crore on certain segments of the portfolio which were considered as stressed based on its internal assessment.
- 9) In terms of RBI circular dated 6th August 2020 on 'Resolution Framework for COVID-19 related Stress', the Bank, has implemented as per the Board approved Policy, Resolution Plan for eligible borrowers as follows

| Type of<br>borrower | Exposure to accounts classified<br>as Standard consequent to<br>implementation of resolution plan –<br>Position as at the end of the<br>previous September 30, 2021 (A)* | Of (A), aggregate<br>debt that slipped<br>into NPA during<br>the half-year | Of (A) amount<br>written off<br>during the<br>half-year | Of (A) amount<br>paid by the<br>borrowers during<br>the half-year \$ | Exposure to accounts<br>classified as Standard<br>consequent to implementation<br>of resolution plan – Position<br>as at the end March 31, 2022 |
|---------------------|--|--|---|--|---|
| Personal Loans      | ***  | 1000   | nes.  | ***  |   |
| Corporate persons   | 32.81  | 0.00   | 0.00  | (0.18)   | 32.99   |
| Of which MSMEs      | 32.81  | 0.00   | 0.00  | (0.18)   | 32.99   |
| Others              | 200  |  |   | 722  |   |
| Total               | 32.81  | 0.00   | 0.00  | (0.18)   | 32.99   |

\* Includes restructuring done in respect of requests received as of September 30,2021 processed subsequently.

\$Represents net movement in balance outstanding.

Dated: May 17, 2022

Place: Mumbai

financialexp.epa

- The number of borrower accounts where Resolution Plan is implemented in terms of RBI circular no. DOR.STR.REC.11/21.04.048/2021-22 dated May 5, 2021 on Resolution Framework - 2.0; Resolution of COVID-19 related stress of Individuals and Small Businesses is nil. Further, no modifications were sanctioned and implemented in respect of accounts which were implemented under Resolution Framework 1.0.
- 11) Details of loans transferred / acquired during the guarter and year ended March 31, 2022 under the RBI Master Direction on Transfer of Loan Exposures dated September 24, 2021 are given below:
  - During the quarter and year ended March 31, 2022:
  - the Bank has not acquired any loan not in default through assignment.
  - ii. the Bank has not transferred any non-performing assets (NPAs) to Asset Reconstruction Companies (ARCs)/ to permitted transferrees/ to other transferrees. iii. the bank has not acquired any stressed loans and not transferred any loan not in default / Special Mention Accounts (SMA).
- iv. the bank has not invested in Security Receipts (SR) issued by Asset Reconstruction Companies (ARC) in respect of stressed loans transferred to ARCs. 12) In accordance with RBI Master Direction RBI/DOR/2021-22/85 DOR.STR.REC.53/21.04.177/2021-22 dated September 24, 2021 - (Securitisation of Standard Assets) Directions, 2021, the outstanding amount of securitised assets as per books of the SPEs and total amount of exposures retained by the originator as on the date of balance sheet to comply with the MRR is NIL for year ended March 31, 2022.
- Pursuant to RBI guidelines, the Bank has utilized floating provision of ₹604 crore for making specific provision for NPA in accordance with Board approved policy. Floating provision is not considered for computation of net NPAs.
- 15) Status of Investors' Complaints: 1 complaint was pending for disposal as on January 01, 2022. During the quarter, 7 complaints were received from investors and 7 complaints were resolved. Accordingly, 1 complaint is pending for disposal as on March 31, 2022.
- Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary to conform to current period classification. As per RBI's letter dated May 15, 2019, implementation of IND-AS has been deferred for AIFIs until further notice.
- The above results have been subjected to Audit by the Statutory Auditors.

By order of the Board

[Sivasubramanian Ramann] Chairman and Managing Director



# SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA

(Established under the Small Industries Development Bank of India Act, 1989) Head Office: SIDBI Tower, 15, Ashok Marg, Lucknow-226 001 SOLIDATED EINANCIAL RESULTS FOR THE VEAR ENDED MARCH 31, 2022

|      |  | Year Ended | Year Ended |  |
|------|--|------------|------------|--|
|      | Particulars  | 31.03.2022 | 31.03.2021 |  |
|      |  | [Audited]  | [Audited]  |  |
| 1.   | Interest earned (a)+(b)+(c)+(d)  | 9,716      | 11,21      |  |
|      | (a) Interest/disc. on advances/ bills  | 7,990      | 9,554      |  |
|      | (b) Income on investments  | 467        | 682        |  |
|      | (c) Interest on balances with Reserve Bank of India and other inter bank funds | 1,256      | 979        |  |
|      | (d) Others   | 3          |            |  |
| 2.   | Other Income   | 417        | 41         |  |
| 3.   | Total Income (1+2)   | 10,133     | 11,620     |  |
| 4.   | Interest Expended  | 6,363      | 7,19       |  |
| 5.   | Operating Expenses (i)+(ii)  | 616        | 57         |  |
|      | (i) Employees' cost  | 374        | 39         |  |
|      | (ii) Other operating expenses  | 242        | 180        |  |
| 6.   | Total Expenditure (4+5) excluding provisions and contingencies                 | 6,979      | 7,76       |  |
| 7.   | Operating Profit before Provisions and Contingencies (3-6)                     | 3,154      | 3,864      |  |
| 8.   | Provisions (other than tax) and Contingencies [Net of write back]              | 378        | 943        |  |
| 9.   | Exceptional Items  | (97)       | 518        |  |
| 10.  | Profit (+)/ Loss (-) from Ordinary Activities before tax (7-8+9)               | 2,679      | 3,43       |  |
| 11.  | Tax expense [Net of DTA/DTL]   | 511        | 816        |  |
| 12.  | Net Profit(+)/ Loss(-) from Ordinary Activities after tax (10-11)              | 2,168      | 2,623      |  |
| 13.  | Extraordinary items (net of tax expense)                                       | 0          | (          |  |
| 13.1 | Profit/ Loss from Associates   | (6)        | (15        |  |
| 14.  | Net Profit (+)/ Loss (-) for the period (12-13)                                | 2,162      | 2,60       |  |
| 15.  | Paid-up equity share capital (Face Value ₹ 10 each)                            | 569        | 53         |  |
| 16.  | Reserves excluding Revaluation Reserves  | 24,764     | 21,30      |  |
| 17.  | Analytical Ratios  |            |            |  |
|      | (i) Percentage of shares held by Government of India                           | 20.85%     | 15.409     |  |
|      | (ii) Capital Adequacy Ratio (Under Basel I)                                    | 26.12%     | 29.729     |  |
|      | (iii) Earnings Per Share (Basic and diluted) (EPS)                             | 40.63      | 49.0       |  |
|      | (iv) NPA Ratios  |            |            |  |
|      | a) Amount of Gross NPA   | 299.60     | 358.6      |  |
|      | b) Amount of Net NPA   | 132.10     | 185.2      |  |
|      | c) % of Gross NPA  | 0.13       | 0.2        |  |
|      | d) % of Net NPA  | 0.06       | 0.1        |  |
|      | (v) Return on Assets (after Tax) (annualised)                                  | 0.94       | 1.469      |  |
|      | (vi) Net Worth   | 24,580     | 21,540     |  |
|      | (vii) Outstanding Redeemable Preference Shares                                 |            | 9          |  |
|      | (viii) Capital Redemption Reserve  | *          | 3          |  |
|      | (ix) Debenture Redemption Reserve  |            | 1          |  |
|      | (x) Debt - Equity Ratio *  | 3.08       | 1.8        |  |
|      | (xi) Total Debts to Total Assets (%) *   | 27.15      | 18.29      |  |

\*Debt denotes total Borrowings (excluding Deposits)

# Notes:

(₹ crore)

- The above consolidated financial results include financial results of the Bank and 3 subsidiaries viz., Micro Units Development & Refinance Agency (MUDRA), SIDBI Venture Capital Limited (SVCL) and SIDBI Trustee Company Limited (STCL) and 5 associates viz., Acuite Ratings Pvt Ltd (Erstwhile SMERA), India SME Asset Reconstruction Company Limited (ISARC), Delhi Financial Corporation (DFC), Receivables Exchange of India Limited (RXIL) and KITCO Limited. The Bank has disinvested from 1 of the associates viz., APITCO Ltd. during FY 2022.
- The above results have been approved by the Board of Directors at their meeting held on May 17, 2022.
- Significant Accounting Policies followed in preparation of these financial results are consistent with those followed in preparation of the annual financial statements for the year ended March 31, 2021.
- The financial results for the year ended March 31, 2022 have been arrived at, after considering provisions for Non-performing assets, Standard Assets and Investment Depreciation on the basis of prudential norms issued by Reserve Bank of India. Income Tax, Deferred tax and other usual and necessary provisions including employee benefits made at year-end.
- During the year, the Bank has allotted 3,66,19,138 equity shares of ₹10/- each (at Book value ₹388.54) to Government of India (GoI) by converting Tier-I Bonds of the Bank aggregating ₹1,422.80 crore held by Gol into equity. Accordingly, the paid-up share capital of the Bank has increased to ₹568.54 crore.
- The extent to which the COVID-19 pandemic will continue to impact the Bank's operations and asset quality will depend on ongoing as well as future developments.
- Pursuant to RBI guidelines, the Bank has utilized floating provision of ₹ 604 crore for making specific provision for NPA in accordance with Board approved
- Floating provision is not considered for computation of net NPAs.
- As per RBI's letter dated May 15, 2019, implementation of IND-AS has been deferred for AIFIs until further notice.
- Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary to conform to current period classification.
- The above results have been subjected to Audit by the Statutory Auditors.

Dated: May 17, 2022

By order of the Board

[Sivasubramanian Ramann]

Chairman and Managing Director

Place: Mumbai 🚮 SIDBIOfficial | Visit our website: www.sidbi.in | 💟 sidbiofficial

🚺 SIDBIOfficial | Visit our website: www.sidbi.in | 💟 sidbiofficial

विज एम. खितार्न



## ॲपलॅब लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९६४पीएलसी०१३०१८ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. १२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, ठाणे-बेलापूर रोड, दिघा, नवी मुंबई -४०० ७०८.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता इतर प्रकरणांसह अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता शुक्रवार, २७ मे, २०२२ रोजी ॲपलॅब लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.aplab.com वेबसाईटवर व बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या आदेशान्वरे ॲपलॅब लिमिटेडकरिता

ठिकाण: नवी मुंबई दिनांक: १८ मे, २०२२

राजेश के. देहेरकर कंपनी सचिव व वित्तीय नियंत्रक

आमच्या अशिलांना खालील अनुसुचित नमूद निवासी फ्लॅट श्रीमती सुमन दिनेश धलावत (सुमन) यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. ज्यांनी असे प्रस्तुत केले आहे की, सदर फ्लॅट त्यांच्या व त्यांचे पती श्री. दिनेश वालचंद धलावत (दिनेश) यांच्या संयुक्त नावे खरेदी करण्यात आला होता. सदर दिनेश यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात सुमन, एक विवाहित मुलगी नामे श्रीमती इशा विनय परमार (विवाहापूर्वीचे नाव इशा दिनेश धलावत) आणि एक मूलगा नामे कृणाल दिनेश धलावत हे कायदेशीर वारसदार आहेत

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर काही दावा/ आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आमच्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर ७ दिवसांत योग्य दस्तावेजी पुराव्यांसह कळवावे.

वर नमूद अनुसुची

निवासी फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, क्षेत्रफळ २७४ चौ.फू. कार्पेट क्षेत्र, ओम महाविर महल म्हणून ज्ञात इमारत, ओम महाविर महल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्र. टीएनए) (टीएनए)/एचएसजी/(टीसी)/१२९६०/२००१-२००२, जमीन जना सर्व्हे क्र. ७०५/१ए. २बी ७११/६.१(भाग), ७१२/५ (भाग), ७१३-ए/३ (भाग), नवीन सर्व्हें क्र. २८७/१ए, २बी, २९३, ६,१(भाग), २९२/५ (भाग), २९१/३ (भाग), महसूल गाव भाईंदर, भाईंदर (पश्चिम), तालुक व जिल्हा ठाणे, तसेच सदस्य नोंद क्र. १० अंतर्गत दि. २१ जून, २००५ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र १० मधील अनुक्रमांक ४६ ते ६० (दोन्ही सह) धारक रु. २५०/- चे ५ शेअर्स.

सही/- वायआरजे लिगल, दिनांक: १८.०५.२०२२ ॲड. योगेश जोशी ठिकाण: मुंबई

११०२, टॉवर बी, पेनीनसुला बिझनेस पार्क एस.बी. मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४००००१३

## **PUBLIC NOTICE**

## **Declaration of Ownership by Adverse Possession**

, Charanjeet Singh Chanderpal (Gehi), alias Chander Kumar Kishan Gehi, son of late Kishan Mengraj Gehi, having registered permanent address at 300/1A &2, Ground and First Floor, Rishabh Apartments, Off SK Bole Road, Bhayanderkar Road, Dadar West, Mumbai 400028, and also having permanent address at Flat no 306, Building no 20 Aastha CHSL, Sardar Nagar No 4, Jathedar Hara Singh Road, Mumbai 400037, do hereby declare that I have become the owner of Flat no 805, Wing A, admeasuring 570 sq feet built up area alongwith common areas if any, Building no 73, Tilak Nagar Gangotri CHSL, Tilak Nagar, Chembur West, Mumbai 400089 with effect from 01st August 2021 as I am in complete, open and continuous possession of this referred premises and this fact is known to Mrs Radha Kishan Gehi, who has never raised any objection legally ir regard to my continuous possession. The premises contains all my belongings and I have been paying the maintenance charges of Tilak Nagar Gangotri CHSL as well as all the municipal taxes, upkeep and general maintenance costs as also the electricity bills till date. I also possess the lock and key of these premises. The original share certificate registered agreement of sale, and all original title deeds are in my possession. Therefore in terms of the Law of Ownership by Adverse Possession read with the Limitation Act 1963, I declare that I have become the sole owner of the referred premises with effect from 01st August 2021. Anybody found occupying or trespassing into these premises without my consent or coercively shall be liable for civil as well as criminal consequences at law. All authorities may take note of the same

Charanjeet Singh Chanderpal, Advocate

Declared at Mumbai This 14th day of May 2022

**PUBLIC NOTICE** 

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my clients Mr. Vinay Tribhuvan Jaiswal & Mrs. Deepa Jaiswal are lawful owners of Flat No. 504, MHADA Code 123, Bldg. No.

2A, 5<sup>th</sup> Floor, Jaltarang Society, Powai Jaltarang Co-operative Housing Society Ltd.,

Jallarang Co-operative Housing Society Ltd.,
A.S. Marg, Rambaug Powai, Mumbai - 400076,
adm. area 602 sq. ft. Built-up, which they
have purchased from Mr. Ranjan B. Mantri
vide Agreement for Sale dated 20.02.2010
registered vide document No. BDR-3/2419/2010.
That said flat originally allotted to Mr. Rajan B.
Mantri vide Allotment Letter dated 18.10.1996
and Possession Letter dated 18.10.1996. That
original Allotment Letter dated 18.10.1996 has been
lost / misplaced by my clients Mr. Vinay

lost / misplaced by my clients Mr. Vinay Tribhuvan Jaiswal & Mrs. Deepa Jaiswal.

Individual Valiswal & Mrs. Deepa Jaliswal. That my clients intends to sell the said flat to any prospective purchaser/s. Any person/s, Bank, any Government Department or legal heirs claiming to be in possession of said original Allotment Letter

possession of said original Ailotment Letter and Possession Letter or having any adverse claim or interest over the said flat or part thereof is asked to put the same in writing time me / my client within 15 days from the date of publication hereof otherwise no claim

shall be entertained. Mumbai, dated this 18th day of May, 2022. RATNAKAR T. MISHRA (Advocate High Court) Opp. Sai Service, Andheri (E), Mumbai-99.

इमारत क्र १४, तळमजला, चेंबूर नवजीवन कोहौसोलि., माहल रोड, आरसी मार्ग, चेंबूर, मुंबई ४०००७४ या फ्लॅट जागेच्या मालक होत्या आणि त्यांच्याकडे सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांव ४११६ ते ४१२० धारक पाच शेअर्सकरिता भाग प्रमाणपत्र क्र. ९६४ होते आणि त्यांच्याकडे वि १९.०२.२०१९ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र. २०८ अंतर्गत अनुक्रमांक २०८१ ते २०९० धारक रु. ५० · प्रत्येकीचे १० नवीन शेअर्स होते.

स्वर्गीय शांती जयंत गजारिया यांचे मुंबई येथे दि. १२.०९.२०९८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चा माझे अशील अर्थात (१) जयंत रामचंद्र गजारिया -पती, (२) श्री. निलेश जयंत गजारिया मुलगा, (३) श्री. धीरज जयंत गजारिया -मुलगा, (४) हेमा जयंत गजारिया -मुलगी हे कायदेशी वारसदार आहेत आणि माझे अशिलांव्यतिरिक्त अन्य कोणीही मयताचे कायदेशीर वारसदार नाहीत. उपरोक्त भाग प्रमाणपत्र क्र. ९६४ व भागप्रमाणत्र क्र. २०८ मध्ये मयताचे नाव चकीने शांता जयं गजारिया असे मुद्रण दोषामुळे नमूद झाले होते, मयताचे योग्य नाव शांती जयंत गजारिया असे होते जे नाव त्यांच्या मृत्यूप्रमाणपत्र, मुक्तता करारनामा दि. २४.०९.२०१८, क्षतीपूर्ती करारनामा, आमचे पारपत्र इत्यादीवर नमूद आहे. शांती जयंत गजारीया व शांता जयंत गजारिया ही नावे एकाच व्यक्तीची आहेत आणि अन्य इतर कोणाही व्यक्तीशी संबंध नाही. पुढे सदर फ्लॅट वर कोणतेही कर्ज, कायदेशी हक, जप्ती, तारण, खटला इत्यादी नाही आणि सदर फ्लॅट हे सर्व अधिभारापासून मुक्त आहे.

जर कोणा व्यक्तीस,/कायदेशीर वारसदारांना सदर मयत सदस्याचे मार्फत दावा असल्यास आणि सद म्लॅटवर वारसाहक, मृत्युपत्र, हस्तांतर, तारण, विक्री, भाडेपट्टा, मालकी हक्क, न्यास, परिरक्षा किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, शेअर, लाभ असल्यास किंवा मयत स्वर्गी राांती जयंत गजारिया यांचे उपरोक्त नाव विचारात घेण्याबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी खालीत ऱ्वाक्ष्रीकर्ताकडे सद्र सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कागदोपत्री पुराव्यांसह पोहोच् पावतीने रजि.पोस्टाने कळवावे. अन्यथा प्राप्त दावे सर्व उद्देशाकरिता त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करतील.

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १७.०५.२०२२

जाहीर सूचना

श्री. खुशरू फ्रेडून मिस्री हे खालील अनुसुचित सविस्तर नमूद निवासी फ्लॅटचे विद्यमान एकमेव मालक आहेत आणि २३ फेब्रुवारी, १९९८ रोजी त्यांच्या नावे दि. ९ ऑगस्ट, १९८३ रोजीचे भनुक्रमांक १३६ ते १४० धारक भागप्रमाण पत्र क्र. २८ चे रु. ५०/– प्रत्येकीचे ५ शेअर सोसायटीने हस्तांतर केले, यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे आणि सदर फ्लॅटच्य अधिकाराचे तपशिल खालीलप्रमाणे

(अ) प्रथम खरेदीदार श्रीमती गुलनार अब्दल करीम शेख यांच्या नावे समर्थ डेव्हलपमें कॉर्पोरेशन यांच्याकडील दि. २२ सप्टेंबर, १९७९ रोजीचा अ-नोंदणीकृत करारनामा

(ब) श्रीमती गुलनार अब्दल करीम शेख यांचे कोणतेही इच्छापत्र किंवा मृत्युपत्र तयार न करत १८ ऑगस्ट १९८५ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती श्री. अब्दुल करीम शेख यांनी त्यांच्याद्वारे सादर दस्तावेजांच्या आधारावर २४ फेब्रुवारी १९८६ पासून नवीन क्रमांक दाखल

(क) दि. ০৬ जुलै, १९८७ रोजीचे अ-नोंदणीकृत विक्री करारनामानुसार श्री. अब्दुल करीम शेख यांनी सदर फ्लॅट श्री. मनमथ चर्तुवेदी यांच्याकडे विक्री केले आणि त्यांनी २३ फेब्रुवारी १९८८ पासन नवीन क्रमांक दाखल केला आहे.

(ड) दि. २४ जानेवारी, १९९८ रोजीचे सलग्न करारनामानुसार श्री. मनमथ के. चर्तुवेदी यांनी सदर फ्लॅट विद्यमान मालक श्री. खुशरू फ्रेडून मिस्त्री यांच्याकडे विक्री केले.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री. बक्षीस. भाडेपट्टा. मालकी हक्क. मुक्तता अधिभार, न्यास, तारण, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार हक, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे मुळ दस्तावेजांसह त्यांचे कार्यालय दकान क्र.१७, तळमजला, निर्मला कोहौसोलि., सिझर रोड व जे.पी. रोडचा जंक्शन, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईत आणि सदर फ्लॅटबाबत कोणताही दावा विचारात न घेता विक्री व्यवहार मालक व इच्छूव खरेदीदाराच्या दरम्यान पूर्ण केला जाईल

निवासी फ्लॅटची अनुसुची

फ्लॅट क्र. ००४, तळमजला, बी विंग, इमारत क्र. ११, नालंदा इमारत, अपना घर युनिट क्र र कोहौसोलि., स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला, अंधेरी (प.), मुंबई - ४०००५३, क्षेत्रफळ ५८० चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, सदर इमारतीमध्ये तळ+चार मजले लिफ्ट शिवाय, सदर इमारत स १९८४ मध्ये बांधलेली, के (पश्चिम) महापालिका वॉर्ड, जमीन सीटीएस क्र. १(भाग) महसूल गाव ओशिवरा, तालुका अंधेरी, नोंदणी उपनगर जिल्हा मुंबई. दिनांकीत १८ मे. २०२२ सही /

श्री. शैलेश बी. शाह बी.कॉम/एलएल.र्ब वकील उच्च न्यायालय नोंदणी क्र.एमएएच/६४४/१९८८

## फ्रेडन फार्मास्युटिकल्स लिमिटेड

CIN: L24239MH1987PLC043662 नोंटणीकत कार्यालय: २६. मनोज औद्योगिक परिसर, जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा, मंबई - ४०० ०३१. फोन: +९९ २२ ४०३९ ८९११ फॅक्स: +९१ २२ ४०३१ ८९३३ ई-मेल: business@fredungroup.com वेबसाईट: www.fredungroup.com **३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वार्षिक लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल** (रू. लाखात

| अ          |  |                              | संपलेली तिमाही                 |                               | संपलेली वर्ष                 |                              |  |
|------------|--|------------------------------|--------------------------------|-------------------------------|------------------------------|------------------------------|--|
| अ.<br>क्र. | तपशिल  | मार्च २०२२<br>(लेखापरिक्षीत) | डिसेंबर२०२१<br>(अलेखापरिक्षीत) | मार्च २०२१<br>(अलेखापरिक्षीत) | मार्च २०२२<br>(लेखापरिक्षीत) | मार्च २०२१<br>(लेखापरिक्षीत) |  |
| १          | कार्यचलनातून एकूण उत्पन्न                          | ७१८४.५१                      | ५४२३.२५                        | ४२३७.९७                       | २२६०८.९४                     | १३५२८.९९                     |  |
| 2          | कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)        |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबीनंतर)           | ३०८.९८                       | २५५.५०                         | १००.७३                        | ८५९.९९                       | ४३७.०३                       |  |
| 3          | कर पूर्वीच्या कालावधीसाठी(निव्वळ आणि/किंवा         |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | अपवादात्मक बाबीनंतर) निव्वळ नफा / (तोटा)           | ३०८.९८                       | २५५.५०                         | १००.७३                        | ८५९.९९                       | ३२०.६६                       |  |
| Х          | कर नंतरच्या कालावधीसाठी(निव्वळ आणि/किंवा           |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | असाधारण बाबीनंतर) निव्वळ नफा / (तोटा)              | २२९.५७                       | १८७.१६                         | ७२.७१                         | ६३३.५३                       | २०१.४६                       |  |
| ų          | कालावधीसाठी(करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक           |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | उत्पन्न(करानंतर) साठी कालावधी सर्वंकष              |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | नफा/(तोटा) साठी एकूण व्यापक उत्पन्न                | २२७.३२                       | १८६.९३                         | ৬२.४८                         | ६३१.२८                       | २०१.२३                       |  |
| ξ          | समभाग भांडवल                                       | ४४३.२६                       | ४४३.२६                         | ३९८.९६                        | ४४३.२६                       | ३९८.९६                       |  |
| હ          | मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदात             |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | दाखवल्याप्रमाणे राखीव                              |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | (पुनर्मूल्यांकन आरक्षण वगळून)                      | ६४१८.२४                      | 0.00                           | ३९०८.०६                       | ६४१८.२४                      | ३९०८.०६                      |  |
| ۷          | उत्पन्न प्रतिभाग (दर्शनीमूल्य रु .१०/- प्रत्येकी ) |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | (चालू आणि खंडित कार्यचलनासाठी) -                   |                              |                                |                               |                              |                              |  |
|            | (अ) मूळ  | ५.१८                         | 8.22                           | १.८२                          | १४.२९                        | ५.०५                         |  |
|            | (ब) सैमिकृत  | ५.१८                         | 8.22                           | १.८२                          | १४.२९                        | ५.०५                         |  |
| सूच        | ाना :  |                              |                                |                               |                              |                              |  |

र. १. उपरोक्त ही सेबीच्या (नियम लिलाव व प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या आर्थिक परिणामांच्या विस्तृत स्वरूपाचे एक उतारा आहे. आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजचा वेबसाइट www.bseindia.com आणि कंपनी च्या वेबसाइट www.fredungroup.com वर उपलब्ध आहे. अपवादात्मक आणि/किंवा असाधारण कंपनीने इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड (इंडस्ट्रीज़ एएस) नियमानुसार नफा आणि तोटा विधानामध्ये

समायोजित केल्या आहेत. जे लाग असेल.

फ्रेडन फार्मास्यटिकल्स लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक: १८ मे, २०२२

लॉग दन पकार

दिनांक: १७.०५.२०२२

फ्रेडुन नरिमन मेधोरा व्यवस्थापकीय संचालक

# homefirst

## होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

(सीआयएन: L 65990 MH 2010PLC 240703)

नोंदणीकृत कार्यालय : ५११, एकमे प्लाझा, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व ), मुंबई ४०० ०५९ दुर्ध्वनी क्रमांक : + ९१ ६६९४ ०३८६ ई मेल आयडी : <u>corporate@homefirstindia.com</u> संकेतस्थळ : <u>www.homefirstindia.com</u>

# १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ ई-मतदान माहिती

याद्वारे कळविण्यात येते की, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड ('कंपनी') यांच्या सभासदांची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') व्हिडीओ कॉन्फ रन्सिंग ('व्हीसी') मान्यताप्राप्त दुकशाब्य माध्यमे यांच्या माध्यमातून शुक्रवार, दि.१० जून, २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दु. २.०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या नमूद केलेल्या विषयानुरूप होणार आहे. परिपत्रक क्रमांक १४ / २०२०, १७/२०२०, २०/ २०२०आणि ०२/२०२१ दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१ व १४ डिसेंबर, २०२१ व ५ मे, २०२२ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (ज्यांचा एकत्रित उक्केख यापुढे एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांना अनसरून तसेच परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD /CMD1 /CIR / P / 2020 / 79 आणि SEBI / HO / CFD /CMD2 /CIR/P/2020/79 दिनांकीत १२ मे २०२८ ाणि १५ जानेवारी २०२१ जी सिक्युरिटी अँड एक्स्वेज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केली आहेत त्यांना अनुसरून या सभासदाचे ई-मेल तपशील कंपनी / डिपाझिटरी पार्टीसिपट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अन्ना सभासदांना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना यांची प्रत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गीम करण्याची प्रक्रिया कंपनी यांनी मंगळवार, दि. १७ मे, २०२२ रोजी पूर्ण केली आहे.

कंपनी कायदा २०१३ (कायदा) कलम १०८ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ (त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा प्रमाणे) तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेण्युलेशन्स २०१५ (त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा प्रमाणे) यांना अनुसरून तसेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी सर्वसाधारण बैठकांसंदर्भात जारी केलेले सेक्रेटरिअल स्टॅंडब्स् -२, ('एसएस २'') एमसीए आणि सेबी परिपत्रके यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व विषयांवर सभासदाना इलेक्ट्रानिक मतदान पदतीने (ई-मतदान) मतदानाचा रक्क बजावता यावा, यासाठी कंपनी नेशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांनी उपलब्ध करून दिलेली सुविधा घेत आहे. सभासदाचे मतदानाचे हक्क हे संबंधित सभासदाच्या नावे, कट ऑफ तारीख दिनांक ३ जुन, २०२२ रोजी कंपनीच्या एकुण पेड अप समभाग भांडवलात, भागधारकाकडे असलेल्या समभागांच्या प्रमाणात असेल. ज्या व्यक्तींची नावे डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्य स्त नोंद पुस्तिकेत आणि लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारखेला नोंदणीकृत असतील अशा व्यक्ती दूरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई-मतदानाद्वारे ातदानाचा हक बजावण्यास पात्र असतील.

ार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर सर्व सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना दूरस्थ ई–मतदान सुविधा उपलब् करून देत आहे, जिच्या प्रक्रीयेचा तपशील वार्षीक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमुद करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमुद केलेल्या विषयांवर मतदानाचा हब बजाज्यासाठी दुरस्य ई-मतदान तसेच बार्षिक सर्वेसाधारण सभे दरम्यान ई-मतदानाचा पर्याय सभासताना उपलब्ध आहे. दुरस्य ई-मतदान / वार्षिक सर्वेसाधारण सभे दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे. दूरस्य ई-मतदान कालावधीला सोमवार, दि.०६.०६.२०२२ रोजी स. ९.०० बाजता प्रारंभ होईल आणि मंगळवार, दि. ०९.०६.२०२२ रेजी संध्याकाळी ५.०० वाजता संपृष्टात येईल. त्यानंतर दरस्थ ई-मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत नमूद केलेल्या विषयांवर ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदान केले आहे असे सभासद व्हीसी/ओएव्हीएम यांच्या . ध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना त्या विषयांवर पुन्हा मतदान करता येणार नाही.

सुचना पाठबल्यानंतर ई–मतदानाकरिताची निर्धारित अतिम तारीख अर्थांत ०३.०६.२०२२ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत ज्या व्यक्ती कंपनीचे सभासद असतील ते त्यांचे मत देण्यासाठी लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी व एजीएममध्येउपस्थित राहण्यासाठी एजीएम सूचनेत दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. ई-मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स भट्ट अँड असोसिएट्स कंपनी सेक्रेटरीज एलएलपी यांच

श्री. आशिष के भट्ट (सभासदत्व क्रमांक १९६३९) यांची नियुक्ती केली आहे.

दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सभासदांनी कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाहावी. दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेसंदर्भात आपल्या काही शंक ासतील तर www.evoting.nsdl.com या सकेतस्थळावर डाउनलोड विभागात सभासदांकरिता उपलब्ध असलेल्या फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स (एफ एक्यू) आणि ई-वोटिंग युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधावा किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे – व्यवस्थापक – एनएसः यांना pallavidnsdl.co.in या पत्त्यावर विनंती पाठवावी.

हेल्पडेस्क तपशील

| - 1 | (11.1.5.1.24.11)                   | हर नव्यस्य सन्दर्भार   |
|-----|------------------------------------|--|
|     |                                    | सभासदांना लॉग इन करण्यात कोणत्याही तांत्रिक समस्याच उद्भवत असतील तर त्यांनी एनएसडीएल हेल्पडेस्क यांच्याशी evotingnsdl.co.in          |
|     | एनएसडीएल यांच्याकडे आहेत           | या पत्त्यावर विनंती पाठवून संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधावा                   |
|     | असे समभागधारक ज्यांचे समभाग        | सभासदांना लॉग इन करण्यात कोणत्याही तांत्रिक समस्याच उद्भवत असतील तर त्यांनी सीडीएसएल हेल्पडेस्क यांच्याशी helpdesk.evotingcdslindia. |
|     | सीडीएसएल यांच्याकडे आहेत           | com या पत्त्यावर विनंती पाठवून संपर्क साधावा किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ येथे संपर्क साधावा.                            |
|     | वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, वि | तीय वर्ष २०२२ करिताचा वार्षिक अहवाल आणि इतर आवश्यक तपशील कंपनीचे संकेतस्थळ <u>www.homefirstindia.com</u> येथे तसेच स्टॉक             |
| - 1 | 7 . 0 . 7 . 7 . 0                  | 100, 0 , 2 , 2 , 00, 100, 1, 1 , 1 , 1 , 1 , 1 , 1 , 1   |

com येथे आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत.

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व सूचनांचे बारकाईने वाचन करावे आणि विशेषतः वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभार होण्याच्या सूचना तसेच दूरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वासाधारण सभे दरम्यान ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्या संदर्भातील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे.

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांच्या करित

कंपनी सेकेटरी

उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसस्था फेडरेशन लि., मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई) यांचे कार्यालय पत्ताः ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग

सोसायटी, हनुमान चौक, मुलूड पूर्व, मुंबई-४०००८ १

जाहिर नोटीस सहकारमित्र मधुकर सहकारी पतपेढी मर्या. मुंबई पत्ताः १०२, चद्रप्रकाश अपार्टमेंट, पहिला माळा, स्टेशन रोड,

निरा नगर, चोळेगाव ठाकुर्ली पूर्व जि. ठाणे ४२१२०१

अक्र वते / ६

| अ. व्र   | अ. क्र. १ ते ८६                |                     |                 |                        |                         |  |  |  |  |  |  |  |
|----------|--------------------------------|---------------------|-----------------|------------------------|-------------------------|--|--|--|--|--|--|--|
| अ<br>क्र | जाब देणाऱ्याचे नाव             | अर्ज दाखल<br>दिनांक | दावा<br>क्रमांक | दावा<br>रक्कम<br>रूपये | जाब<br>देणार<br>क्रमांक |  |  |  |  |  |  |  |
| ٩        | मोहिते स्वाती संतोष            | 99/03/22            | १६३३/२०२२       | ६३५६४१                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| २        | जितेश प्रदीप गोतपगार           | ११/०३/२२            | 9633/2022       | ६३५६४१                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 3        | सुशांत राजाराम मोहिते          | ११/०३/२२            | 9833/2022       | ६३५६४१                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| 8        | मीना हेमत परब                  | ११/०३/२२            | 9६३४/२०२२       | ५६७६९३                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| 4        | उमेश बाळकृष्ण धुरे             | ११/०३/२२            | १६३४/२०२२       | ५६७६९३                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| Ę        | अशोक बाबुराव वामन              | ११/०३/२२            | १६३४/२०२२       | ५६७६९३                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| હ        | रविकात मनोहर चव्हाण            | ११/०३/२२            | १६३५/२०२२       | १२६५४३                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| L        | कलावती एकनाथ देवकर             | ११/०३/२२            | १६३६/२०२२       | १७९२९                  | २                       |  |  |  |  |  |  |  |
| ٩        | सदाशिव सभाजी पंडित             | ११/०३/२२            | १६३७/२०२२       | ३५७१७                  | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| 90       | चंद्रा मरलिंगा भोईन            | ११/०३/२२            | १६३७/२०२२       | <b>३५७</b> 9७          | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 99       | प्रकाश प्रल्हाद डाबेराव        | ११/०३/२२            | १६३७/२०२२       | <b>३५७</b> 9७          | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| ٩२       | कैलास कृष्णा कोंडार            | ११/०३/२२            | 9६३८/२०२२       | ६६३१०                  | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| 93       | निलेश उद्भव खरात               | ११/०३/२२            | 9६३८/२०२२       | ६६३१०                  | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 98       | देवानंद दाजीराम जगताप          | ११/०३/२२            | 9६३८/२०२२       | ६६३१०                  | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| 94       | निलेश उद्घव खरात               | ११/०३/२२            | १६३९/२०२२       | ७५६८७                  | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| ٩६       | सोमनाथ गणपत साळवी              | ११/०३/२२            | १६३९/२०२२       | ७५६८७                  | २                       |  |  |  |  |  |  |  |
| ৭৬       | देवानंद दाजीराम जगताप          | ११/०३/२२            | १६३९/२०२२       | ७५६८७                  | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| 9 ۷      | देवेंद्र बाळा परब              | ११/०३/२२            | १६४०/२०२२       | 980699                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| 98       | राजेश गुलाब शिंदे              | ११/०३/२२            | १६४०/२०२२       | 98७८99                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| २०       | दीपक तबाजी ढेरे                | ११/०३/२२            | १६४०/२०२२       | 980699                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| २१       | सुषमा सुरेश सकपाळ              | ११/०३/२२            | १६४१/२०२२       | ३५६३४४                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| २२       | सुरेश रामचंद्र सकपाळ           | ११/०३/२२            | १६४१/२०२२       | ३५६३४४                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 23       | तुषार विड्ठल कदम               | ११/०३/२२            | १६४१/२०२२       | ३५६३४४                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| २४       | चंद्रकाता अनता भोईर            | ११/०३/२२            | १६४१/२०२२       | ३५६३४४                 | 8                       |  |  |  |  |  |  |  |
| २५       | सुरेंद्र प्रमपाल ढकोलिया       | ११/०३/२२            | १६४२/२०२२       | ७९११२१                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| २६       | नितीन रघुनाथ मोरे              | ११/०३/२२            | १६४३/२०२२       | ५४१४२६                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| રહ       | रविकात मनोहर चव्हाण            | ११/०३/२२            | १६४५/२०२२       | ४५२०४५                 | વ                       |  |  |  |  |  |  |  |
| २८       | वैशाली बंडू कापसे              | ११/०३/२२            | १६४६/२०२२       | ५९२२१५                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| २९       | भारती अनिल राहा                | ११/०३/२२            | १६४६/२०२२       | ५९२२१५                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| 30       | निलेश रामा चव्हाण              | ११/०३/२२            | १६४६/२०२२       | ५९२२१५                 | 4                       |  |  |  |  |  |  |  |
| 39       | सचिन जगन्नाथ झेंडे             | ११/०३/२२            | १६४७/२०२२       | ७२८४९६                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| 32       | द्वारकाप्रसाद प्यारेलाल गुप्ता | ११/०३/२२            | १६४७/२०२२       | ७२८४९६                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 33       | मयूर महेंद्र सोनकांबळे         | ११/०३/२२            | 9६४८/२०२२       | ५९७९६७                 | 9                       |  |  |  |  |  |  |  |
| 38       | कुंदा महेंद्र सोनकाबळे         | ११/०३/२२            | 9६४८/२०२२       | ५९७९६७                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 34       | मंगेश वसंत गोरे                | ११/०३/२२            | 9६४८/२०२२       | ५९७९६७                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| 34       | समीर बळीराम साळवी              | ११/०३/२२            | 9६४८/२०२२       | ५९७९६७                 | 8                       |  |  |  |  |  |  |  |
| 30       | सिद्राम यल्लाप्पा सर्दागुड्डा  | ११/०३/२२            | १६४९/२०२२       | ६४१९४७                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| 3ℓ       | गणेश बाबुराव दळवी              | ११/०३/२२            | १६४९/२०२२       | ६४१९४७                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 38       | गणेश लक्ष्मण खैरे              | ११/०३/२२            | १६४९/२०२२       | ६४१९४७                 | 3                       |  |  |  |  |  |  |  |
| ४०       | लक्ष्मण रावण डोलारे            | ११/०३/२२            | १६५०/२०२२       | ४४३२७०                 | 9                       |  |  |  |  |  |  |  |
| ४१       | कुणाल अनिल राव                 | ११/०३/२२            | १६५१/२०२२       | ५४३४१४                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| ४२       | तेजरूनिसा हसिम अन्सारी         | ११/०३/२२            | १६५२/२०२२       | ६९६६४१                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 83       | सावकार बजाबा गुंजाळ            | ११/०३/२२            | १६५३/२०२२       | ९६८२६५                 | ٩                       |  |  |  |  |  |  |  |
| 88       | सुनील रामदास फापाळे            | ११/०३/२२            | १६५३/२०२२       | ९६८२६५                 | २                       |  |  |  |  |  |  |  |
| 111.     | I <del></del>                  | 00/02/22            | 0542/2022       | 001001                 | ۱ -                     |  |  |  |  |  |  |  |

|   | ४६         | प्रमनाथ मारूती घार           | 99/03/22 | १६५४/ २०२२               | ८ ९७७५७        | ٩ |
|---|------------|------------------------------|----------|--------------------------|----------------|---|
|   | ४७         | मनीषा सतीश खंडाळकर           | ११/०३/२२ | १६५४/२०२२                | ८९७७५७         | 3 |
|   | 86         | संदिप काळू भागरे             | ११/०३/२२ | १६५५/२०२२                | ४९२१९९         | २ |
|   | ४९         | भानजी प्रगाजी राठोड          | ११/०३/२२ | १६५५/२०२२                | ४९२१९९         | 3 |
|   | 40         | ईश्वर चरणदास चव्हाण          | ११/०३/२२ | १६५६/२०२२                | ७०८४५७         | ٩ |
|   | 49         | पेरेझखान अब्दुल्लाखान रूस्तम | ११/०३/२२ | १६५७/२०२२                | ४१३६४८         | 2 |
|   | 42         | धर्मेश मनसुखलाल शहा          | ११/०३/२२ | १६५७/२०२२                | ४१३६४ <i>८</i> | 3 |
|   | 43         | प्रविण मनोहर जाधव            | ११/०३/२२ | १६५८/२०२२                | ४३३०१७         | 3 |
|   | 48         | प्रवीण आत्माराम राणे         | ११/०३/२२ | १६५८/२०२२                | ४३३०१७         | 8 |
|   | 44         | विजय सदाशिव सपकाळ            | ११/०३/२२ | १६५९/२०२२                | ४५८०४५         | ٩ |
|   | ५६         | सिध्दार्थ पुंजाजी मोरे       | ११/०३/२२ | १६५९/२०२२                | ४५८०४५         | 3 |
|   | ५७         | वैभव मच्छिंद्र जाधव          | ११/०३/२२ | १६६०/२०२२                | ८२०२५२         | ٩ |
|   | 46         | विशाखा वैभव जाधव             | ११/०३/२२ | १६६०/२०२२                | ८२०२५२         | 2 |
|   | ५९         | आशिष अनंत सावत               | ११/०३/२२ | १६६०/२०२२                | ८२०२५२         | 3 |
|   | ξο         | संजय नायबराव वाघ             | ११/०३/२२ | १६६०/२०२२                | ८२०२५२         | 8 |
|   | ६१         | श्रावण रामभाऊ गंगावणे        | ११/०३/२२ | १६६१/२०२२                | ८१८४१४         | 3 |
|   | ६२         | हनुमंत बसवराज धनगर           | ११/०३/२२ | १६६२/२०२२                | ६१८३५८         | ٩ |
|   | ξ3         | अजू हनुमता धनगर              | ११/०३/२२ | १६६२/२०२२                | ६१८३५८         | २ |
|   | ६४         | वैभव महें द्र सोनकाबळे       | ११/०३/२२ | १६६३/२०२२                | ८४५०२९         | ٩ |
|   | ६५         | मयूर महेंद्र सोनकांबळे       | ११/०३/२२ | १६६३/२०२२                | ८४५०२९         | २ |
|   | ६६         | अनंत भिकाजी जाधव             | ११/०३/२२ | १६६३/२०२२                | ८४५०२९         | 3 |
|   | ६७         | दयानंद जनार्दन टेंबे         | ११/०३/२२ | १६६३/२०२२                | ८४५०२९         | 8 |
| Ş | ξ <i>ι</i> | प्रल्हाद रामचंद्र सुर्वे     | ११/०३/२२ | १६६५/२०२२                | ४९३००५         | ٩ |
|   | ٤ ٩        | पूजा प्रल्हाद सुर्वे         | ११/०३/२२ | १६६५/२०२२                | ४९३००५         | २ |
| l | 90         | चंद्रकात जगन्नाथ शेलार       | ११/०३/२२ | १६६५/२०२२                | ४९३००५         | 3 |
| ι | 99         | विजय पांडुरंग खाडे           | ११/०३/२२ | १६६५/२०२२                | ४९३००५         | 8 |
| Į | ७२         | सोमनाथ बाबू वायले            | ११/०३/२२ | १६६६/२०२२                | ८२६९००         | ٩ |
|   | \$ 0       | विजय पांडुरंग खाडे           | ११/०३/२२ | १६६६/२०२२                | ८२६९००         | २ |
|   | ७४         | भागीरथ नामदेव भोर            | ११/०३/२२ | १६६६/२०२२                | ८२६९००         | 3 |
|   | ७५         | संजय नायबराव वाघ             | ११/०३/२२ | १६६७/२०२२                | १०३६५७१        | 3 |
|   | ૭६         | गोदावरी चंद्रकांत रेड्डी     | ११/०३/२२ | १६६८/२०२२                | ९११८४८         | ٩ |
|   | ७७         | अर्जु न रामदास बनकर          | ११/०३/२२ | १६६८/२०२२                | ९११८४८         | २ |
|   | J છ        | महेशकुमार कडूदन भोळे         | ११/०३/२२ | <b>१६६<i>८</i>/२०</b> २२ | ९११८४८         | 3 |
|   | ७९         | नवनाथ हरिभाऊ दहिवडे          | ११/०३/२२ | १६६९/२०२२                | १०००५३         | 9 |
|   | ιo         | स्वप्नील मोहन सावत           | ११/०३/२२ | १६६९/२०२२                | १०००५३         | 2 |
|   | ٤٩         | रवि वैजनाथ काळे              | ११/०३/२२ | १६६९/२०२२                | १०००५३         | 3 |
|   | ८२         | संचिता संतोष तांबे           | ११/०३/२२ | १६७०/२०२२                | ६२२८०८         | 9 |
|   | ٤3         | दीपक दत्ताराम ताबे           | ११/०३/२२ | १६७०/२०२२                | ६२२८०८         | 2 |
|   | ८४         | अर्मु गम मयवन आदिद्राविद     | ११/०३/२२ | १६७०/२०२२                | ६२२८०८         | 3 |
|   | ८५         | सुरेश गोपाळ झुंज             | ११/०३/२२ | १६७१/२०२२                | ६४९९७२         | २ |
|   | ιĘ         | सुनीता सुरेश झुंज            | ११/०३/२२ | १६७१/२०२२                | ६४९९७२         | 3 |

अर्ज दाखल

दिनांक

दावा

99/03/22 9848/2022 / 91010410

दावा

रक्कम

रूपये

देणार

क्रमाव

अ. जाब देणाऱ्याचे नाव

वेपनाथ प्राक्ती हार्च

.... अर्जदार

समन्स पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने/त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत.

उपनिर्दिष्ठ अर्जासबधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने **दिनांक ०३.०६.२०२२** रोजी दुपारी १२.३० वाजता दाव्यासबधी कागदपत्रासह आपण या कार्यालयात हजर रहावे

या नोटीशीव्दारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्वपूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रह समजण्यात येईल

म्हणून आज दिनाक ०६.०५.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सही/-



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसस्था फेडरेशन लि , मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेंडरेशन लि., मुंबई)

## SHRIR MM HOUSING FINANCE

# श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुर::0२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१००. वेबसाईट: http://www.shriramhousing.in. नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. शाखा कार्यालय: कार्यालय क्र.३०१, ३रा मजला, मंत्री वर्टेक्स कॉन्डोमिनीयम, निर्मिती फर्निचर समोर, लॉ कॉलेज रोड, पुणे-४११००४.

परिशिष्ट-४-ए

४५ | सँविता सावकार गुंजाळ

(नियम ८(६) ची तरतूद पहा)

99/03/22 9643/2022 866264

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सुचना

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा **वास्तविक ताबा श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** योना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर दिनांक २४.०६.२०२२ रोजी द.१२.०० ते द.१.०० दरम्यान ई-लिलावाने विक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे:

|   | कर्जदार/सह-कर्जदार/<br>जामिनदार/तारणकर्ताचे                | १३(२) मागणी<br>सूचना तारीख         |   | आरक्षित मुल्य (रु.)<br>व बोली वाढविणे | इसारा रक्कम ठेव<br>(इरठे) तपशील | लिलावाची<br>तारीख व | संपर्क व्यक्ती व<br>निरीक्षण |
|---|--|------------------------------------|---|---------------------------------------|---------------------------------|---------------------|------------------------------|
| l | नाव  | व रक्कम                            | मालमत्तेचे वर्णन  |                                       |                                 | वेळ                 | तारीख                        |
| ١ | १. श्री. आशिष शामधर पांडे                                  | मागणी सूचना                        |   | रु.१२,१५,०००/-                        | इरठे रक्कम खाली                 | २४ जून,             | ग्राहक संपर्क                |
| ١ | २. श्री. शामधर चंद्रिकाप्रसाद                              | दिनांक:३0.0३.२0२१                  |   | (रुपये बारा लाख                       | नमुद केलेल्या खाते              | 2022                | क्र.०२२-                     |
| l | पांडे, ३. श्रीमती रेणू आशिष पांडे                          |                                    | फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला,<br>क्षेत्रफळ ५०० चौ.फु. अर्थात   | पंधरा हजार फक्त)                      | तपशिला नुसार                    | वेळ:                | ४००८१५७२                     |
| ١ | र/ठी: शिवाजी टिळेकर चाळ,                                   | रक्कम                              | क्षत्रफळ ५०० चा.फु. अथात<br>४६.४६ चौ.मी., मातोश्री        | <del></del>                           | आरटीजीएस/                       | दु.१२.००            | ٠ ۵-                         |
|   | महादेव नगर, मंजरी रोड,                                     | <b>रु.९,९६,६९२/</b> -              | रेसिडेन्सी, एस.क्र.९५/३बी/                                | बोली वाढविणे                          | एनईएफटी स्वरुपात                | ते                  | श्री. महेश बंगेरा            |
| 1 | हडपसर, (सुरान<br>हॉस्पिटलजवळ), ता. हवेली,                  | (रुपये नऊ लाख                      | १/१ए/१बी व ९५/३बी/१/                                      | रु.१०,०००/-<br>आणि त्यापटीने          | जमा करावी.                      | दु.१.००वा.          | +९१-<br>९००४१७३२५६           |
| 1 | जि. पुणे, महाराष्ट्र - ४१२३०७                              | शहाण्णव हजार                       | १बी, एकूण क्षेत्र ३                                       | आाण त्यापटान                          | बँक नाव: ॲक्सिस                 |                     | र००४४७३२५६<br>रितेश गुप्ता   |
| 1 | ; आणि दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.                              | सहाशे ब्याण्णव                     | आर(बीजेएस पार्कजवळ),                                      |                                       | बँक लिमिटेड,                    |                     | +68-                         |
| 1 | ३०२, ३रा मजला, मातोश्री                                    | फक्त)                              | गाव मंजरी बुद्रुक, ता. हवेली,                             | इसारा रक्कम<br>(इरठे)(रु.)            | शाखाः वांद्रे-कुर्ला            |                     | ५७६५४२७१८ <b>६</b>           |
| . | रेसिडेन्सी, एसआर क्र. ९५/                                  | कर्ज खाते क्र.<br>एसएचएलएचपीयुएनएच | जिल्हा पुणे-४१२३०७ येथील                                  | ₹.१,२१,५00/-                          | कॉम्प्लेक्स, मुंबई.             |                     | 104/0/0104                   |
| 1 | ३बी/१/१बी बीजेएस   | ०००००४२ अंतर्गत                    | स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व                              | (रुपये एक लाख                         | बँक खाते क्र.:                  |                     | मालमत्ता                     |
| ı | पार्कजवळ, मंजरी, पुणे-                                     | दि.३१.०३.२०२१                      | खंड आणि चतुसिमा   | एकविस हजार पाचशे                      | चालु खाते क्र.:                 |                     | निरीक्षण                     |
| 5 | ४१२३०७.  | रोजी देय                           | खालीलप्रमाणे:   | फक्त)                                 | ९११०२००१३२२०३१५                 |                     | तारीख:                       |
| ٦ | कर्ज खाते क्र.   | तसेच सदर सूचना                     | पुर्वेस: लॉबी;  | , ,                                   | आयएफएससी                        |                     | १५.०६.२०२२                   |
| l | एसएचएलएचपीयुएनएच   | प्राप्त                            | पश्चिमेसः घरः   | इरठे सादर करण्याची                    | कोड:                            |                     | व                            |
| l | 0000085  | तारखेपासून ६०                      | दक्षिणेसः घरः   | अंतिम तारीख                           | युरीआयबी००००२३०                 |                     | १६.०६.२०२२                   |
| l | ताबा दिनांक व ताबा प्रकार                                  | दिवसांच्या आत                      | उत्तरेस: फ्लॅट क्र. ३०३.                                  | २३ जून, २०२२                          |                                 |                     | वेळ:                         |
| l | ०५ जुलै, २०२१  | करारदराने पुढील                    |   | वेळ: स.१०.०० ते                       |                                 |                     | स.११.०० ते<br>दु.३.००        |
| l | वास्तविक ताबा  | व्याजासह जमा                       |   | सायं.४.००                             |                                 |                     | g. \$.00                     |
| l | ज्ञात अधिभार   | करावी.                             |   |                                       |                                 |                     |                              |
| l | अज्ञात   |                                    |   |                                       |                                 |                     |                              |
| ١ | १. श्रीमती पूजा इंद्रजित परदेशी                            | मागणी सूचना                        | फ्लॅट क्र.५०६, क्षेत्रफळ ४०९                              | रु.२४,५०,०००/-                        | इरठे रक्कम खाली                 | २४ जून,             | ग्राहक संपर्क                |
|   | २. श्री. इंद्रजित गजेंद्रसिंग परदेशी,                      | दिनांक:२९.११.२०२१                  |   | (रुपये चोवीस लाख                      | नमुद केलेल्या खाते              | २४ जून,<br>२०२२     | क्र.०२२-                     |
|   | दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र. ३०९,                             | रक्कम                              | तसेच सलग्न टेरेस क्षेत्रफळ ७१                             | पन्नास हजार फक्त)                     | तपशिला नुसार                    | वेळ:                | ४००८१५७२                     |
| ١ | बी विंग, मधु पुष्पा अपार्टमेंट,                            | \$.23,32,260/-                     | चौ.फू. अर्थात ६.४९ चौ.मी.                                 | , , , , ,                             | आरटीजीएस/                       | दु.१२.००            |                              |
| ١ | (ग्राम पंचायत कार्यालयाजवळ),<br>पीरंगुट, पुणे, महाराष्ट्र- | (रुपये तेवीस लाख                   | कार्पेट क्षेत्र, ५वा मजला, एक                             | बोली वाढविणे                          | एनईएफटी स्वरुपात                | ्र                  | श्री. महेश बंगेरा            |
| ١ | ४१२११५. दुसरा पत्ताः फ्लॅट                                 | बत्तीस हजार आठशे                   | मोकळी कार पार्किंग जागा, सी                               | रु.१०,०००/-<br>आणि त्यापटीने          | जमा करावी.                      | दु.१.००वा.          | +99-                         |
|   | क्र.५0६, ५वा मजला, सी विंग,                                | सत्तर फक्त)                        | विंग, शुभांगन को-ऑप हौसिंग<br>सोसायटी म्हणून ज्ञात इमारत, | ्र आगि त्यापटान                       | बँक नाव: ॲक्सिस                 |                     | ९००४१७३२५६<br>रितेश गुप्ता   |
|   | शुभांगन को-ऑप. हौसिंग                                      | दि.१७.११.२०२१                      | जमीन गट क्र. ३२१ पी                                       | इसारा रक्कम                           | बँक लिमिटेड,                    |                     | +९१-                         |
|   | सोसायटी, गट क्र. ३२१ पीरंगुट,                              | रोजी देय                           | (नवीन), १५४४ (जुने), गाव                                  | इसारा रक्कम<br>(इरठे)(रु.)            | शाखाः वांद्रे-कुर्ला            |                     | ५७६५४२७१८ <b>६</b>           |
|   | पुणे, महाराष्ट्र-४१२११५.                                   | कर्ज खाते क्र.                     | पिरंगुट, ता. मुळशी, जिल्हा                                | ₹.२,४५,000/-                          | कॉम्प्लेक्स, मुंबई.             |                     |                              |
|   | कर्ज खाते क्र.   | एसएचएलएचपीयुइएन                    | 3 /   | (रुपये दोन लाख                        | बँक खाते क्र.:                  |                     | मालमत्ता                     |
|   | एसएचएलएचपीयुईएन  | ००००१६८ अंतर्गत                    | मालमत्तेचे सर्व भाग व खंड                                 | पंचेचाळी हजार                         | चालु खाते क्र.:                 |                     | निरीक्षण<br>तारीख:           |
|   | 00008£5  | तसेच सदर सूचना<br>प्राप्त          | आणि चतुसिमा<br>खालीलप्रमाणे: (साईटनुसार                   | फक्त)                                 | <i>९</i> ११०२००१३२२०३१५         |                     | १३.०६.२०२२                   |
|   | ताबा दिनांक व ताबा प्रकार                                  | त्राप्त<br>तारखेपासून ६०           | चर्तुसिमा)  | इरठे सादर करण्याची                    | आयएफएससी<br>                    |                     | a                            |
|   | २२ एप्रिल, २०२२  | दिवसांच्या आत                      | पुर्वेस: फ्लॅट क्र.५०७;                                   | अंतिम तारीख                           | कोड:                            |                     | १४.०६.२०२२                   |
|   | वास्तविक ताबा  | करारदराने पुढील                    | पश्चिमेस: मोकळी जागा;                                     | २३ जून, २०२२                          | युटीआयबी००००२३०                 |                     | वेळ:                         |
|   | ज्ञात अधिभार   | व्याजासह जमा                       | दक्षिणेस: जागा;   | वेळ: स.१०.०० ते                       |                                 |                     | स.११.०० ते                   |
|   | अज्ञात   | करावी.                             | उत्तरेस: मोकळी जागा.                                      | सायं.४.००                             |                                 |                     | दु.३.००                      |
|   | कोणतेही कारण न दर्शविता व                                  | माही किंवा सर्व बो                 | ली नाकारण्याचा अधिकार प्र                                 | ग्राधिकत अधिकाऱ्याव                   | हु ।<br>इंडे राखन आहे. वि       |                     | वेस्तर नियम व                |

कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्वे बोली नाकारण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे राखून आहे. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता आणि निविदा सादर करण्याचे ठिकाण, निविदा उघडणे व लिलावाचे ठिकाण याकरिता कुपया आमच्या वेबसाईटला तसेच श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या http://shriramhousing.in/e-auction-Residential वर श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या वेबसाईटवर दिलेल्या वेबसाईटला भेट द्या.

सरफायसी कायदा २००२ च्या नियम ८(६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना:

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, ई-लिलावाच्या तारखेपुर्वी अर्थात २४.०६.२०२२ पुर्वी व्याजासह वर नमुद केलेली संपूर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि उर्वरित रक्कम असल्यास ती व्याज व शूल्कासह वसूल

केली जाईल. सही / - प्राधिकृत अधिकारी ठिकाण : पुणे दिनांक: १८.०५.२०२२ श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

## PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that my client (1) Mr. Mukund Vasant Pathak

(2) Mrs. Jayashree Suhas Pathak (3) Mr. Mahesh Suhas Pathak has agreed to develop the property mentioned below and entered into a Development Agreement with M/s. Alfa Life Arch bearing registration no KRL-5-7017-2022 in respect of all that property lying being and situate at CTS No. 592. Village Mulund East, Taluka Kurla Mumbai Suburban District admeasuring about 193.80 Sq. Meter (as per property card) land with structures and have granted Development rights to the said firm All person having any claim, right, title, interest

in or against by way of inheritance, mortgage possession, sale, gift, lease, tenancy, lien charges, trust or easement or otherwise howsoever in respect of title to the said property of the original owner are hereby required to make the same known to the undersigned having office at 166/15 Nizamuddin Bldg., Pipe Road, Kurla (W) Mumbai-70 within 15 days from the date hereof failing which the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

Ansari Shakeel Place: Mumbai Date: 18 May 2022 Advocate High Court

## जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत

आहे की, श्री. रामदुलार शर्मा, रामकुमार शर्मा व रामप्यारे विश्वकर्मा हे फ्लॅट क्र. ए-३०३, श्री शरयू को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्रभात रेसिडेन्सीयल कॉम्प्लेक्स, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टोल नाका), दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ या सोसायटीचे रु. ५०/- (रुपये पन्नास फक्त) चे अनुक्रमांक ३६ ते ४० (दोन्ही सह) धारक भागप्रमाणत्र क्र. ८ हे हरवले आहे. विद्यमान खरेदीदार सदस्य यांनी द्य्यम प्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्रासमोर दावा/आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा, आक्षेप योग्य पुराव्यांसह सदर सूचना प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीकडे कळवावे.

ठिकाण: मुंबई

च्या वतीने व करिता श्री शख्यु को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.

प्रभात रेसिडेन्सीयल कॉम्प्लेक्स. पश्चिम द्रुतगती महामार्ग, (टोल नाका), दहिसर

(पुर्व), मुंबई-४०००६८.

दिनांक:१८.०५.२०२२